



## KOKUYO CAMLIN LIMITED

Regd. Office : 48/2, Hilton House, Central Road,  
MIDC, Andheri (East), Mumbai - 400 093. INDIA  
Tel.: 91-22-6655 7000 Fax : 91- 22-2836 6579  
E-mail : info@kokuyocamlin.com  
Website : www.kokuyocamlin.com  
CIN - L24223MH1946PLC005434

17<sup>th</sup> April, 2019

**The Secretary,  
BSE Limited  
Corporate Relationship Department  
1<sup>st</sup> Floor, New Trading Ring  
Rotunda Building  
P.J.Towers, Dalal Street, Fort,  
Mumbai-400 001**

**The Manager  
Listing Department  
National Stock Exchange of India Limited  
Exchange Plaza, Bandra-Kurla Complex  
Bandra (East)  
Mumbai - 400 051**

**Scrip Code : 523207**

**Scrip Code : KOKUYOCMLN**

Dear Sir,

We enclose copy of Notice informing the general public about the Meeting of Board of Directors of the Company scheduled to be held on Wednesday, the 8<sup>th</sup> May, 2019 to consider and approve the Audited Financial Results (Standalone and Consolidated) for the Fourth quarter and Financial year ended 31<sup>st</sup> March, 2019 as published in the Financial Express in English and Loksatta in Marathi on 17<sup>th</sup> April, 2019.

Kindly take the same on record.

Thank you.

**For KOKUYO CAMLIN LIMITED**

**RAVINDRA V.DAMLE  
VICE PRESIDENT (CORPORATE)  
& COMPANY SECRETARY**

Encl: a\ a



# HC stays work on Mumbai coastal road project

**PRESS TRUST OF INDIA**  
Mumbai, April 16

**THE BOMBAY HIGH COURT** on Tuesday stayed the reclamation and construction work for the Coastal Road project in Mumbai.

Last week, a bench of Chief Justice Pradeep Nandrajog and Justice NM Jindal had suggested that status quo be maintained, and the lawyer of the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) had assured that no further work would be

carried out. However, the court said on Tuesday that it was brought to its notice that with each passing day further damage was being caused to the marine life and livelihood of fisherfolk residing along the coast because of the ongoing

work and dumping of debris. While BMC denied this and urged the court not to stay the work, the Bench passed an interim direction, asking it not to carry out further reclamation or cause more damage to the coastline until further orders.

## BAJAJ FINSERV LIMITED

CIN: L65923PN2007PLC130075  
 Regd Office: Bajaj Auto Limited Complex, Mumbai-Pune Road, Akurdi, Pune 411 035  
 Tel: 020 6610 7458 | FAX: 020 2740 7380  
 Website: www.bajajfinserv.in  
 Email ID: investors@bajajfinserv.in

### PUBLIC NOTICE

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions, NOTICE IS HEREBY GIVEN that a meeting of the Board of Directors of Bajaj Finserv Limited will be held on **Thursday, 16 May 2019** in Pune to consider, *inter alia*, the audited financial results for the year ended 31 March 2019 and recommendation of dividend on equity shares, if any, for the said year.

After the conclusion of the meeting, the outcome thereof will be available on the website of the Company www.bajajfinserv.in as also on the website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited, viz., www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

For Bajaj Finserv Limited  
 Sonal R Tiwari  
 Company Secretary

## BAJAJ FINANCE LIMITED

### PUBLIC NOTICE

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions, NOTICE IS HEREBY GIVEN that a meeting of the Board of Directors of Bajaj Finance Limited will be held on **Thursday, 16 May 2019** in Pune to consider, *inter alia*, the audited financial results for the year ended 31 March 2019 and recommendation of dividend on equity shares, if any, for the said year.

The outcome of the above meeting will be available on the website of the Company as also on the website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited, viz., www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

Pune  
 16 April 2019  
 For Bajaj Finance Limited  
 R Vijay  
 Company Secretary

CIN: L65910MH1987PLC042961  
 Registered Office: Akurdi, Pune - 411 035  
 Corporate Office: 4th Floor, Bajaj Finance Corporate Office, Off Pune- Ahmednagar Road, Pune - 411 014.  
 Phone: 020 3018 6403 | Fax: 020 3018 6364  
 Email ID: investor.service@bajajfinserv.in  
 Website: www.bajajfinserv.in/finance

# Extract of audited financial results of Wipro Limited and its subsidiaries for the quarter ended March 31, 2019



## Consolidated Audited Financial Results of Wipro Limited under IFRS

(In millions, except share and per share data, unless otherwise stated)

Particulars	Quarter ended March 31, 2019	Year ended March 31, 2019	Quarter ended March 31, 2018
Total income from operations (net)	151,925	593,404	138,243
Net Profit / (Loss) before tax, exceptional and extraordinary items	32,001	115,415	22,821
Net Profit / (Loss) before tax but after exceptional and extraordinary items	32,001	115,415	22,821
Net Profit / (Loss) after tax, exceptional and extraordinary items	24,937	90,173	18,006
Total Comprehensive Income after tax	25,945	91,196	17,456
Equity Share Capital	12,068	12,068	9,048
Reserves excluding Revaluation Reserve	556,048	556,048	473,888
Earnings Per Share (after extraordinary items) (of ₹ 2/- each)			
Basic:	4.13	14.99	3.00
Diluted:	4.12	14.95	3.00

The audited interim consolidated financial results of the Company for the three months and year ended March 31, 2019 have been approved by the Board of Directors of the Company at its meeting held on April 16, 2019. The statutory auditors have expressed an unmodified audit opinion.

### Financial Results of Wipro Limited under Ind AS

The interim condensed financial results are prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of the Companies Act, 2013 ("the Companies Act"), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI"). The Ind AS are prescribed under Section 133 of the Act read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016.

These financial statements, are prepared in accordance with Ind AS.

### Consolidated Audited Financial Results of Wipro Limited under Ind AS

Particulars	Quarter ended March 31, 2019	Year ended March 31, 2019	Quarter ended March 31, 2018
Total income from operations (net)	151,609	590,189	137,686
Net Profit / (Loss) before tax, exceptional and extraordinary items	32,003	115,422	22,623
Net Profit / (Loss) before tax but after exceptional and extraordinary items	32,003	115,422	22,623
Net Profit / (Loss) after tax, exceptional and extraordinary items	24,939	90,179	18,008
Total Comprehensive Income after tax	25,979	90,979	17,386
Equity Share Capital	12,068	12,068	9,048
Reserves excluding Revaluation Reserve	552,158	552,158	470,215
Earnings Per Share (after extraordinary items) (of ₹ 2/- each)			
Basic:	4.13	14.99	3.00
Diluted:	4.12	14.95	3.00

The audited interim consolidated financial results (under Ind AS) of the Company for the three months and year ended March 31, 2019 have been approved by the Board of Directors of the Company at its meeting held on April 16, 2019. The statutory auditors have expressed an unmodified audit opinion.

### Standalone Audited Financial Results of Wipro Limited under Ind AS

Particulars	Quarter ended March 31, 2019	Year ended March 31, 2019	Quarter ended March 31, 2018
Total income from operations (net)	123,958	481,238	114,340
Net Profit / (Loss) before tax, exceptional and extraordinary items	21,828	98,705	22,183
Net Profit / (Loss) before tax but after exceptional and extraordinary items	21,828	98,705	22,183
Net Profit / (Loss) after tax, exceptional and extraordinary items	15,660	76,140	17,572
Total Comprehensive Income after tax	17,286	77,386	14,392
Equity Share Capital	12,068	12,068	9,048
Reserves excluding Revaluation Reserve	481,852	481,852	413,578
Earnings Per Share (after extraordinary items) (of ₹ 2/- each)			
Basic:	2.61	12.67	2.93
Diluted:	2.60	12.64	2.92

The audited interim financial results of the Company for the three months and year ended March 31, 2019 have been approved by the Board of Directors of the Company at its meeting held on April 16, 2019. The statutory auditors have expressed an unmodified audit opinion.


### Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Bombay Stock Exchange website (URL: www.bseindia.com/corporates), the National Stock Exchange website (URL: www.nseindia.com/corporates) and on the Company's website (URL: www.wipro.com).
- On April 16, 2019, the Board of Directors approved a buyback proposal, subject to the approval of shareholders through postal ballot, for purchase by the Company of up to 323,076,923 equity shares of ₹ 2 each (representing 5.35% of total paid-up equity share capital) from the shareholders of the Company on a proportionate basis by way of a tender offer at a price of ₹ 325 per equity share for an aggregate amount not exceeding ₹ 105,000 million in accordance with the provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Buy-Back of Securities) Regulations, 2018.

Place: Bengaluru  
 Date: April 16, 2019

By Order of the Board,  
 For Wipro Ltd.  
 Azim H Premji  
 Chairman & Managing Director

Registered Office: Wipro Limited, Doddakannelli, Sarjapur Road, Bengaluru-560 035, India  
 Website: www.wipro.com | Email: info@wipro.com | Tel: +91-80-2844 0011 | Fax: +91-80-2844 0054  
 CIN: L32102KA1945PLC020800



## KOKUYO CAMLIN LIMITED

CIN: L24229MH1949PLC005424  
 Regd. Office: 482, Hiran House, Central Road, MIDC, Andheri (E), Mumbai - 400 093  
 Tel: 91-022-48557000  
 Fax: 91-022-28355979  
 Email: investorrelations@kokuyocamlin.com  
 Website: www.kokuyocamlin.com

### NOTICE

Pursuant to Regulations 29 and 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on **Wednesday, the 8th May, 2019** to consider and approve *inter-alia* the Audited Financial Results (both standalone and consolidated) for the Fourth quarter and financial year ended 31st March, 2019 and to consider recommendation of dividend, if any, on equity shares for the financial year 2018-19. Further, in line with Regulation 47(2) of the aforesaid Regulations, this Notice is also available on the website of:

- The Company viz. www.kokuyocamlin.com
  - BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com)
- FOR KOKUYO CAMLIN LIMITED  
 RAVINDRA DABALE  
 VICE PRESIDENT (CORPORATE) & COMPANY SECRETARY  
 Place: Mumbai  
 Date: 16 April, 2019



## MUTUAL FUNDS



Haq, ek behtar zindagi ka.

### NOTICE - CUM - ADDENDUM

#### Appointment of Key Personnel of UTI AMC Ltd

All investors are requested to note that the following official has been appointed as Key Personnel of UTI Asset Management Company Ltd.

The section 'Information on Key Personnel of the UTI AMC' under Statement of Additional Information (SAI) shall include the following details:

Name and designation of the Key Personnel	Age (in years) / Qualifications	Brief Experience
Mr. Manish Rajesh Lalia Director - Equity	31 years B.Com, PGDM (Finance)	He joined UTI AMC in March 2019 as Dealer with Department of Banking. He has more than 12 years of experience. Prior to joining UTI AMC, he was working with IDFC Securities Ltd. as Trade Derivatives. He had been associated with National Securities Depository Ltd., Investment Services & Brokers Ltd., Angel Broking & Wealth Financial Services Ltd. in the capacity of Equity Arbitrage / Derivatives Dealer.

This addendum No. 04 /2019-20 is an integral part of the Statement of Additional Information (SAI) and Scheme Information Documents (SID) / Key Information Memorandum (KIM) of the Schemes of UTI Mutual Fund and shall be read in conjunction with the SAI & SID/KIM.

For UTI Asset Management Company Limited,  
 Sd/-  
 Authorised Signatory  
 In case any further information is required, the nearest UTI Financial Centre may please be contacted.

Mumbai  
 April 16, 2019  
 Toll Free No.: 1800 266 1230  
 Website: www.utimf.com

REGISTERED OFFICE: UTI Tower, 7th Floor, Sakinaka, Sakinaka, Sakinaka (E), Mumbai - 400051. Phone: 022 - 46786000. UTI Asset Management Company Ltd. Investment Manager for UTI Mutual Fund. E-mail: investor@uti.com. CIN: L40909MH2002PLC137673.  
 For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMFI/NSIM certified UTI Mutual Fund Independent Financial Advisor. For a copy of Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum, use Application Form.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



## RELIANCE NIPPON LIFE ASSET MANAGEMENT LIMITED

(CIN - L65910MH1995PLC220793)  
 Registered Office: Reliance Centre, 7th Floor, South Wing, Off Western Express Highway, Santacruz (East), Mumbai - 400 055.  
 Tel No. +91 022 3303 1000 • Fax No. +91 022 3303 7662 • www.reliancemutual.com

### NOTICE NO. 10

#### DIVIDEND DECLARATION

Notice is hereby given that the Trustee of Reliance Mutual Fund (RMF) has approved declaration of dividend on the face value of Rs. 10/- per unit in the undernoted Schemes of RMF, with April 22, 2019 as the record date.

Name of the Scheme(s)	Dividend (₹ per unit)*	NAV as on April 15, 2019 (₹ per unit)
Reliance Arbitrage Fund - Dividend Plan - Monthly Dividend Option	0.0500	10.6519
Reliance Arbitrage Fund - Direct Plan - Dividend Plan - Monthly Dividend Option		11.0265
Reliance Equity Savings Fund - Dividend Plan - Monthly Dividend Option	0.0800	10.9132
Reliance Equity Savings Fund - Direct Plan - Dividend Plan - Monthly Dividend Option		11.4445

\*As reduced by the amount of applicable statutory levy.

Pursuant to payment of dividend, the NAV of the Schemes will fall to the extent of payout, and statutory levy, if any. The dividend payout will be to the extent of above mentioned dividend per unit or to the extent of available distributable surplus, as on the Record Date mentioned above, whichever is lower.

For units in demat form: Dividend will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under dividend plan/option of the Schemes as on record date. All unit holders under the dividend plan/option of the above mentioned schemes, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the dividend.

For RELIANCE NIPPON LIFE ASSET MANAGEMENT LIMITED (Asset Management Company for RELIANCE MUTUAL FUND)  
 Sd/-  
 Authorised Signatory

Mumbai  
 April 16, 2019

### Make even idle money work! Invest in Mutual Funds

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.





कॉल्ड्रियम गोळ्यांच्या अतिरेकाने कर्करोगाचा धोका

पोटीआय, चांशिंरटन

हाडांच्या बळकटीसाठी अनेकदा कॉल्ड्रियम गोळ्यांची वातात घ्यायच्या अतिरेकाने कर्करोगाचा धोका वाढतो...

आरोप्य वार्ता

कापलाय रोहाण्या मनुष्यी गोळ्यांचा धोका आहे. पण त्या गोळ्यांच्या माध्यमातून अतिरिक्त प्रमाणात पोषाभ्यास घेण्याची शक्यता वाढते...



अतिरिक्त ३०००० लेकांची माहिती घेतली असता त्यान कॅल्शियम व डीएचए वीएचए यांचा वाटा काढण्याचा प्रयत्न करावा...

Advertisement for Sharangdhar HARTO medicine, featuring a bottle and text describing its benefits for heart health.

दैनंदिनी

वेदवत् सेंटर आर्ट गॅलरी - जीव अर्थव्यवस्था यांच्या विषये प्रदर्शन, विदर्भकरी ऑफ इंडिया...

निदर्शिका

बुधवार, १७ एप्रिल २०१९ मंडळीत २७ ते २९ रोजी १९२७ शिबिरी ६३ टक्के सुरुवातीस...

नेटबिंब

लोकसत्ता.COM सर्वाधिक वाचकपसंती अडकटन, मंत्राण अडकटन...

नेटकौल

एडवॉर्ट कॉलेज व एडवॉर्टस ऑफ कॉमर्स व्हिडीओ कॉन्फरन्स वर ही उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटन...

पाच वर्षात 'एचआयव्ही'बाधितांच्या संख्येत राज्यात ४५ टक्क्यांनी घट

रुग्ण मृत्यूदर स्थिरावला; 'ट्रीट ऑल' धोरणाचे यश

एचआयव्हीची वाढ झाल्याचे अडकटन होते. ते संस्था उभारत कमी होत असून २०१४ मध्ये ती ११.४१ पर्यंत आली आहे...

Advertisement for Jilhadhikari v Jilhadh Nivdhanuk Adhikari, featuring a logo and text about the organization.

मुंबई उपनगर जिल्हातील दिव्यांग मतदारांनी जाहीर आवाहन

मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सांघिक निवडणूक २०१९ करिता यंदा दिव्यांग मतदारांसाठी 'सुलभ निवडणूक' हे घोषावक निश्चित केले आहे...

वसईतील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्यांवर नोटीस प्रकरण पोलिसांना कारणे दाखवा नोंदीत!

वसईतील साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर नोटीस प्रकरण नोंदीत आहे. कारणे दाखवा नोंदीत करणार्या पोलिसांना कारणे दाखवा नोंदीत करणे...

रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मस्तप्रा पूर्वसूचना न देताच मध्य रेल्वेवर 'ब्लॉक'

मध्य रेल्वेवर दुसरी टक्कर झाल्यामुळे प्रवाशांना मस्तप्रा पूर्वसूचना न देताच मध्य रेल्वेवर 'ब्लॉक' ठेवण्यात आला आहे. यातून प्रवाशांना मोठा त्रास होत आहे...

जाहीर शुद्धिपत्रक/सूचना

जिल्हा परिषद, पालघर महामंडळी सन २०१९ जिल्हा परिषद शाळापालक विधि संघर्षातील सर्व कार्ये सुरु राहिले...

Shri Laxmikrupa Urban Co-Block Ltd.

Shri Laxmikrupa Urban Co-operative Bank Ltd. Pune (Under Securitization & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act 2002)

Form G - INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST

Table with 2 columns: S.No. and Particulars. It lists details for the formation of a committee to study the feasibility of a project.

एनबीए इन्व्हेस्टमेंट्स व्हेल्वेस लिमिटेड

एनबीए इन्व्हेस्टमेंट्स व्हेल्वेस लिमिटेडचे निवडणूक आयोगाने लोकसभा सांघिक निवडणूक २०१९ करिता यंदा दिव्यांग मतदारांसाठी 'सुलभ निवडणूक' हे घोषावक निश्चित केले आहे...